

June 16, 2023

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai - 400 001

Scrip Code: 542760

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza

Bandra Kurla Complex

Bandra (East), Mumbai – 400 051

Symbol: SWSOLAR

Sub.: Newspaper advertisement

Ref.: Regulation 30 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir/ Madam,

Pursuant to the Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI Listing Regulations, please find enclosed herewith notice to the Shareholders published in Financial Express and Navshakti on Friday, June 16, 2023.

This is also available on the Company's website at https://www.sterlingandwilsonre.com/.

The above is for your information and record.

Thanking you.

Yours faithfully,

For Sterling and Wilson Renewable Energy Limited

Bahadur Dastoor Chief Financial Officer

Encl.: As above

OHSR in Vellanadu panchayath -Laying of Pumping , Transmission main - Pipeline Work(2)CWSS to Panvoor, Pullampara, Vembayam, Pangodu and Kallara Panchayath-Construction of 12 MLD WTP EMD: Rs. 500000 each Tender fee: Rs. 19518 each Last Date for submitting Tender: 07-07-2023 03:00:pm Phone: 04712322303 Website: www.kwa.kerala.gov.in www.etenders.kerala.gov.in

Superintending Engineer PH Circle Thiruvananthapuran



KWA-JB-GL-6-474-2023-24

HEADQUARTERS Employees' State Insurance Corporation (Ministry of Labour & Employment, Govt. of India) Panchdeep Bhawan, C.I.G. Marg, New Delhi-110 002 Website: www.esic.gov.in, Email:actuarial-hq@esic.nic.in # E.S.L.C.

EXTENSION OF TENDER

Reference to the online tender "Notice of Open E-tender for hiring of Actuarial consultancy on Retainership basis" dated 17.02.2023, at GeM Portal i.e. https://gem.gov.in and ESIC Website i.e. www.esic.gov.in.

The date for submission of bid stands extended as under:-

SI. No.	Earlier Notified Date	Now Extended Date:		
1.	End date for submission of Quotation on 26.04.2023	From 12.06.2023 to 11.07.2023.		

Sd./-DY. DIRECTOR (ACTUARIAL)

Mafatlal MAFATLAL INDUSTRIES LIMITED

CIN: L17110GJ1913PLC000035 Regd. Office: 301-302, Heritage Horizon, 3rd Floor, Off: C.G. Road, Navrangpura,

Ahmedabad-380 009. Tele. No. 079-26444404-06 Fax No. 079-26444403 E-mail: ahmedabad@mafatlals.com Web Site: www.mafatlals.com Notice for transfer of Equity Shares & Dividend of the Company to Investor Education and Protection Fund [IEPF]

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('the 'Rules') notified by the Ministr

of Corporate Affairs, as amended from time to time ("the Rules"). The Act and the Rules, amongst other matters, contains for transfer of unpaid or unclaimed dividends to IEPF and transfer of shares, in respect of which dividend remains unpaid or unclaimed by the shareholders for seven consecutive years or more, to the Demat Accoun-

The Company has sent individual communication to the concerned shareholders at their registered address whose shares are liable to be transferred to IEPF Authority under the said Rules, for taking appropriate actions.

The Company has also uploaded details of the concerned shareholders whose dividends are lying unclaimed for a period of seven consecutive years or more and whose shares are due for transfer to IEPF Demat Account on the website at https://www.mafatlals.com/investors/ The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate. Notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF

Demat account pursuant to the said Rules.

The concerned shareholders, whose shares are liable to be transferred to IEPF Dema Account, if dividend is not encashed before due date may note that the shares, whether it physical or electronic form, will be transferred to IEPF Demat Account in accordance with the procedure stipulated in the said Rules. In respect of shareholders holding shares in physical form, upon transfer of shares to IEPF Demat Account, the original share certificate(s) which stand registered in their name shall stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In respect of shareholders holding shares in demat form, the Company shall inform the concerned depository by way of corporate action for transfer or shares lying in their Demat Account to IEPF Demat Account.

The shareholders are requested to claim their unclaimed dividend latest by 6th September 2023 to avoid the transfer of their shares to the IEPF Demat Account.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividen account and equity shares transferred to the IEPF Authority pursuant to the said Rules. Shareholders may note that both the unclaimed dividends and the shares transferred to IEPF Demat Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by the concerned shareholder from IEPF Authority by making an application in web form IEPF-5.

In case the shareholders have any queries or require any assistance on the subject matter concern shareholder, may contact the Company's Registrar and Share Transfer Agents M/s. KFin Technologies Limited, Unit: Mafatlal Industries Limited, Selenium, Tower B, Plo No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad -500032, Toll Free No.:1800 309 4001, email ID: einward.ris@kfintech.com or may contact the Secretaria Department at the Registered Office of the Company at 301-302, Heritage Horizon, Third Floor, off. C. G. Road, Navrangpura, Ahmedabad 380009, Tel: +91-079-26444404-06 email ID: ahmedabad@mafatlals.com.

Place : Ahmedabad

Dated: 15th June, 2023

folio(s).

Place: Hyderabad

Date: 15-06-2023

financialexp.epap.in



For Mafatlal Industries Limited

Aircel Companies This communication is issued under the authorization of the Monitoring

NCLT, Mumbai on June 09, 2020) ("MC") of Aircel Limited, Aircel Cellular Limited and Dishnet Wireless Limited (collectively, "Aircel Companies" and individually, "Company"), in pursuance of the MC's proposal to put up for sale various assets lying at the premises of Aircel Companies at [Bestech Business Tower, Sector 48, Gurugram - Haryana], as more particularly set out in a request for proposal document ("RFP"), which shall be made available to the interested parties. Aircel Companies own a wide category of assets including Furniture & Fixtures, Office Equipment, Network Equipment, Computers & IT assets, Optical Fibre/Network Cables, Battery Equipment, Network Antenna, AC Power Plants, and Radio Equipment which are currently not being used by Aircel Companies ("Assets"). Offers are invited from interested persons, who meet the eligibility/ qualification criteria (if any) as set out under the RFP for these Assets (excluding Computers & IT assets likely to contain information related to the erstwhile operations of the Aircel Companies), as set out in more detail in the RFP, on an "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS, WHATEVER THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS'.

To obtain the RFP for the sale of said assets, interested parties may write to inaircelmc@deloitte.com with details of Asset(s) of interest to them on or before 22" June 2023. The subject line of the email should read "Request for RFP-sale of assets of Aircel Companies". Interested parties may thereafter submit the offers for sale in accordance with the terms of the RFP. The detailed Terms & Conditions for sale along with the eligibility criteria shall be described in the RFP, as amended from time to time.

Please note that this invitation should not be construed as a binding offerand the MC reserves the right to amend, modify or withdraw this invitation or the RFP at any time without assigning any reason and without incurring anyliability. Further, sale of any Assets set out in the RFP is subject to the sole discretion and approval of the MC.

On Behalf of Monitoring Committees of

OSBI

Transaction Banking – Solutions & Special Projects Department, Corporate Centre, 2nd floor, Mafatlal Centre, Nariman Point, Mumbai - 400021. E-mail - dgmprojects.dtb@sbi.co.in, Website: https://bank.sbi, https://www.sbi.co.in

NOTICE INVITING TENDER

RFP No. SBI/TB-S&SP/PS/RFP/METRO/2023-24/003 Dated: 16.06.2023 Bids are invited by State Bank of India from eligible bidders for Selection of Solution Provider for Agra Metro Project Under Uttar Pradesh Metro Rail Corporation Limited (UPMRCL) for Implementation of QR Code & NCMC Based Automatic Fare Collection (AFC) System. For details, please visit Procurement News at https://bank.sbi/, https://www.sbi.co.in, https://etender.sbi/.

Commencement of download of RFP: From 16.06.2023 at 11:00 hrs Last date and time for submission of bids: 07.07.2023 up to 17:00 hrs

Place: Mumbai Date: 16.06.2023

Deputy General Manager (Projects) TB - Solutions & Special Projects Department

NOTICE

NOTICE is hereby given that the following Equity Share Certificate(s) having favour of Re.1/– each issued by Hindalco Industries Limited are stated to have been lost or misplaced or stolen and I/We, the registered holder(s)/Joint Holder (s)/Legal Heir(s) thereof have applied to the company for the issue of Duplicate Equity Share Certificate(s). The details of the Equity Share Certificate No(s)., No. of Shares, Distinctive Nos., Name of Registered Holder(s) is given below:-

Folio No.	Name of the shareholder	Certificate No.	Dist No(s) From - To	No of Shares	
HE310726	ISHVERLAL SAKERLAL MEHTA SARLA ISHVERLAL MEHTA	HS001939	5097071-5101030	3960	
	NILIMA D THANAWALLA	HR013138	939949844-939950943	1100	
The public i	is hereby warned against purch	asing or dealin	g in any way, with the ab	ove Shar	

Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said Share Certificates should contact with undersigned or lodge such claim(s) with the Company at its registered office at the address 'One International Center, 21st Floor, Senapati Bapat Marg, near Prabhadevi Station, Prabhadevi, Mumbai 400013' within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue duplicate Share Certificates. Name of Applicant:

Place: Mumbai | Date: June 16, 2023

AGGARSAIN SPINNERS LIMITED

NILIMA ISHVERLAL MEHTA

CIN: L17297HR1998PLC034043 REGD. OFFICE: 2ND FLOOR, SCO 404. SECTOR-20, PANCHKULA-134116 Phone: 0172-4644666, 4644777, Email: aggarsainspinners@gmail.com Website: www.aggarsainspinners.com

KIND ATTENTION: THE

SHAREHOLDERS OF AGGARSAIN SPINNERS LIMITED ("THE COMPANY") HOLDING SHARES IN PHYSICAL FORM It is hereby informed that as per amendment carried out in Companies (Prospectus and allotment of Securities) Third Amendment Rules, 2018, every holder of securities of an unlisted public company who intends to transfer such securities on or after 2nd October, 2018, shall get such securities dematerialized before the transfer, Further in accordance with the provisions of SEBI Contract (Regulation) Rules, 1957 and other SEBI Regulations, as applicable, 50% shareholding of public category shall be in dematerilised form. Therefore, all the shareholders holding securities in physical form are advised to dematerialize the same. For Aggarsain Spinners Limited

Date: 15.06.2023 Place: Panchkula Company Secretary

NATIONAL SEEDS CORPORATION LTD. (A Govt. of India Undertaking-Mini Ratna Company) CIN No.U74899DL1963GOI003913 RO: Block-AQ, Plot -12, Sector-5, Salt Lake, Kolkata-700 091

Ph. 033-2367-1077 / 74, E-mail: nsc.kolkata.ro@gmail.com सं:-- गृति- 03/ इन.एस.सी. : कोल/2023-24/ दिनांक : 15.06.2023

नोटिस Tender Notice for Disposal of 'NR' | Sub-Standard seeds of Jute Variety JRC-212/CS and JRO-524/CS as Non-Seed, available at Area Office, NSC, Siliguri "as is and where is basis".

For details, please visit NSC's website www.indiaseeds.com under Public Notice (Tender). Bids can be submitted through offline or online. Sealed bids (Only for Offline) for above tender may be submitted at RO, NSC, Kolkata or online bids for the same tender can also be submitted at NSC e-Portal: https://indiaseeds.enivida.com further bids can also be submitted vide e-auction through NCDEX e Markets Ltd. Platform / Exchange Platform https://market.nspot.in latest by 14:30 Hrs. of 06-07-2023. Corrigendum / addendum, if any, shall only be published in NSC's website.

> क्षेत्रीय प्रबंधक एन.एस.सी., कोलकाता

BHARAT NIDHI LIMITED

Regd. Off: 1st Floor, Express Building, 9-10, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi - 110 002 Phone No. 011-43562982,

E-Mail ID:- bharatnidhi1@gmail.com | CIN No. U51396DL1942PLC000644 NOTICE is hereby given that the following Shareholder of the Company holding fully paid up equity shares of Rs. 10/- each of the Company, has reportedly lost his Share Certificates and

application has been made to the Company by his legal heir to issue duplicate share certificates: Name of the Shareholder Father/ Husband's Name No. of Shares held Folio No. Bhogilal Shah Any person, who has a claim in respect of the said equity shares, should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from the date of issue of this notice; else the

Company will proceed to issue duplicate certificates without further intimation For Bharat Nidhi Limited Place: New Delhi

Sd/-Company Secretary Date: June 15, 2023

VOITH

VOITH PAPER FABRICS INDIA LIMITED

Regd. Off.: 113/114-A, Sector-24, Faridabad -121005, Harvana CIN: L74899HR1968PLC004895

Phone: +91 129 4292200; Fax: +91 129 2232072 E-mail: voithfabrics.faridabad@voith.com Website: http://www.voithpaperfabricsindia.com

NOTICE TO SHAREHOLDERS UNDER SECTION 124(6) OF THE COMPANIES ACT, 2013 FOR TRANSFER OF SHARES TO IEPF AUTHORITY Members of the company are hereby informed that all shares in respect

of which dividends have remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more, are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund Authority (IEPF Authority), in accordance with the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013, read with provisions of IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, (IEPF Rules), in this regard. In pursuance of said Rules, Company has already transferred relevant shares in earlier years to the designated demat account of IEPF Authority, details whereof are available on website of the Company.

Further, another lot of shares are due to be transferred to IEPF Authority and details whereof are being made available under "Investor Relations" sub-link, under main link of "Investors Corner" on the website of the Company www.voithpaperfabricsindia.com.

It may also be noted by all concerned that upon completion of requisite Corporate Action procedure and transfer of such shares to IEPF Authority, the old certificates shall automatically stand cancelled and would be rendered non-negotiable. In adherence to the requirements of said IEPF Rules, Company has

already sent individual communication to all concerned shareholders at their respective address registered with the Company, for taking appropriate actions to avoid their shares from being so transferred. In case no communication is received by the Company from concerned shareholder in this regard by 30th June, 2023, the Company shall take suitable steps to transfer such shares to the demat account of IEPF Authority in due course.

Once these dividend/shares are transferred to the IEPF by the Company, such dividend/shares may be reclaimed by the concerned shareholder only from the IEPF Authority by following the procedure prescribed under the aforesaid Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter and Rules, they may contact the Company Secretary at Tel: +91 129 4292200 or by sending a letter at the registered office of the company or writing an email at the following ID: investorcare.vffa@voith.com.

For Voith Paper Fabrics India Limited

C. S. Gugliani Company Secretary FCS No.: 4301



Sterling and Wilson Renewable Energy Limited (Formerly known as Sterling and Wilson Solar Limited)

Regd. Office: Universal Majestic, 9th Floor, P. L. Lokhande Marg, Chembur (W), Mumbai - 400043 | Phone: (91-22) 25485300 | Fax: (91-22) 25485331 | CIN: L74999MH2017PLC292281

Email: ir@sterlingwilson.com | Website: www.sterlingandwilsonre.com

NOTICE

For the attention of Shareholders of Sterling and Wilson Renewable Energy Limited

The 6" Annual General Meeting ("AGM") of the Members of Sterling and

Wilson Renewable Energy Limited ("the Company") will be held on Thursday, July 13, 2023 at 02:00 P.M. (IST) through Video Conferencing ('VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with all the circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business as set out in the Notice convening the AGM. The Notice of the AGM and the standalone and consolidated financial

statements for the financial year 2022-23 along with the Auditors' Report, the Board's Report and other documents required to be attached thereto, will be sent electronically by the Company to those Members who have registered their e-mail address with their Depository Participants ("DPs") or the Company or Link Intime India Private Limited, the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"). The Notice of the AGM and the aforesaid documents will also be available on the website of the Company at www.sterlingandwilsonre.com and on the websites of the Stock Exchanges where the Equity shares of the Company are listed, i.e., BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited (NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

The Members of the Company who have not yet registered their email address can register the same by following the instructions below:

For Permanent Members are requested to register their e-mail Registration for address with their respective Depository Participant receiving all future ("DP") by following the procedure prescribed by communications their respective DP. Members are requested to register their e-mail For Temporary

Registration

address with the Company and/ or the RTA by sending an email to ir@sterlingwilson.com and/ or rnt.helpdesk@linkintime.co.in by mentioning their name and DP ID and Client ID.

Joining the AGM and manner of casting vote(s) through e-voting: Detailed procedure for attending the AGM through VC/ OAVM and manner of

voting, including remotely ("remote e-voting") is provided in the Notice of AGM that is being sent to the Members by email. Members attending the AGM who have not cast their vote through remote e-voting will also be able to vote electronically at the AGM. Members who have not registered their e-mail id can also attend the AGM and vote by following the procedure provided in the Notice

Members are requested to carefully read the instructions set out in the Notice of the AGM.

For Sterling and Wilson Renewable Energy Limited

Jagannadha Rao Ch. V.

Company Secretary

Place: Mumbai Date: June 15, 2023



(A subsidiary of Larsen & Toubro Limited) CIN: L72900MH2012PLC232169 Regd. Office: L&T House, N.M. Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Tel: (9122) 6752 5656; Fax: (9122) 6752 5858 E-mail: investor@ltts.com; Website: www.ltts.com

INFORMATION REGARDING 11" ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO - VISUAL MEANS AND RECORD DATE FOR FINAL DIVIDEND

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 11" Annual General Meeting (AGM) of L&T Technology Services Limited will be held on Tuesday, July 18, 2023 at 3.45 p.m. (IST) through Video Conferencing or Other Audio-Visual Means (VC/OAVM), in compliance with the Companies Act, 2013 (Act) and Rules framed thereunder, the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the circulars issued from time to time by Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI) in this regard to transact the business as set out in the Notice of the AGM which will be circulated to the Members.

Electronic Dissemination of Notice & Annual Report - The Notice of the AGM together with the Annual Report for the financial year 2022-23 will be sent through electronic mode only to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. The Annual Report and the Notice of the AGM will also be available on the Company's website i.e. www.ltts.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited i.e. www.nseindia.com and on National Securities Depository Limited's website at www.evoting.nsdl.com. Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only.

E-voting - The Members will have an opportunity to cast their vote(s) remotely, on the business as set out in the Notice of the AGM through remote e-voting process. The facility of e-voting will also be available during the AGM and members attending the AGM, who have not cast their votes by remote e-voting. will be able to vote during the AGM. The manner of participation in the remote e-voting or casting vote(s) through the e-voting system during the AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and members who have not registered their email addresses will be provided in the Notice of

Dividend - The Board of Directors at its meeting held on April 26, 2023, have

recommended a final dividend of ₹ 30.00/- per equity share of face value of ₹2.00/- each. The Record Date for determining the entitlement of members to the final dividend for FY 2022-23 is fixed as Friday, July 7, 2023. The final dividend, if approved by the members at the AGM, shall be paid within 30 days of the AGM to the members whose names appear in the Register of Members as on the Record Date. If the Company is unable to pay the dividend to any member through electronic means, due to non-registration of the bank account, the Company shall dispatch the dividend warrant/cheque to such shareholders

Manner of registering email addresses and/or registering bank mandate to receive dividend through Electronic Clearing Service (ECS) -

Place: Mumbai

Date: June 15, 2023

Physical Holding | Register/update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with Registrar and Transfer Agents of the Company, KFin Technologies Limited at einward.ris@kfintech.com.

> Members may download the prescribed forms from the Company's website at https://www.ltts.com/investors/investor-services.

Dematerialized Register/update the details in your demat account, as per the process advised by your Depository Participant. Holding

Tax on Dividend - Pursuant to Finance Act. 2020, dividend income will be taxable in the hands of the shareholders w.e.f. April 1, 2020, and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to the members, as applicable. Further, as per finance Act 2021, section 206AB has been inserted w.e.f. July 01, 2021, wherein higher rate of tax (twice the specified rate) would be applicable on payment made to a 'Specified Person' defined under the provisions

of the aforesaid section. To enable compliance with TDS requirements, members are requested to complete and/or update their residential status, PAN, Category and other documents as per the IT Act on the following link at https://ris.kfintech.com/form15 latest by 05.00 p.m. IST on Friday, July 07, 2023.

The TDS rate would vary depending on the residential status of the member and the documents submitted by them. Accordingly, the above referred Final Dividend will be paid after TDS as applicable.

For L&T TECHNOLOGY SERVICES LIMITED By Order of the Board of Directors PRAJAKTA POWLE **COMPANY SECRETARY &** COMPLIANCE OFFICER Membership No. A20135

Sale of assets of

Committees (as constituted in terms of the resolution plans approved by the

Aircel Limited, Aircel Cellular Limited and Dishnet Wireless Limited

Registered Office: B-301, Satyamev Complex-1, Gandhinagar - Sarkhej Highway Road, Opp.

DYDEMIC DYNEMIC PRODUCTS LIMITED Corporate Identity Number: L24100GJ1990PLC013886

New Gujarat High Court, Sola, Ahmedabad - 380063, Gujarat, India; Telephone: +91 79 27663071 / 76 / 9924011755; Email: cs@dynemic.com;

Contact Person: Varsha Mehta, Company Secretary and Compliance Officer; Website: www.dynemic.com

FORFEITURE NOTICE

NOTICE IN RELATION TO FORFEITURE AND CANCELLATION OF 15,726 PARTLY PAID-UP EQUITY SHARES OF THE COMPANY ON WHICH THE SHAREHOLDERS HAVE FAILED TO PAY THE FIRST AND FINAL CALL MONEY Dear Shareholders.

Subject: Notice in relation to forfeiture and cancellation of 15,726 partly paid-up equity shares issued by Dynemic Products Limited ("Company") on rights basis, pursuant to the Letter of Offer dated May 12, 2022 ("Letter of Offer" or "LOF") on which the shareholders have failed to pay the First and Final Call money. In terms of the LOF, the Company had issued 3,65,664 partly paid-up Equity Shares of face value of

Share) on a Rights Basis to the Eligible Equity Shareholders of the Company as on the record date i.e. Friday, May 13, 2022. The balance amount of ₹225/- per partly paid-up equity share (comprising ₹5/- towards face value and

₹10/- each for cash at a price of ₹450/- each (including a share premium of ₹10/- per Rights Equity

₹220/- towards share premium) was payable on first and final call (the "First and Final Call"). The Board of Directors of the Company has at its meeting held on December 03, 2022 approved the making of First and Final Call of ₹225/- per partly paid-up Equity Share (comprising ₹5/- towards face value and ₹220/- towards share premium).

The Board of Directors had fixed December 9, 2022 as the record date ("Record Date") for the purpose of determining the names of holders of partly paid-up equity shares to whom the notice for the First and Final Call (the "First and Final Call Notice") was dispatched on December 12, 2022 thru email and thru Registered Post on December 13, 2022. The last date for making payment of First and Final Call money of ₹225/- per partly paid-up Equity Share (comprising ₹5/- towards face value and ₹220/- towards share premium) was on January 02, 2023. During the call payment period which was open from Monday, December 19, 2022 to Monday, January 2, 2023, the Company received first and final call money on 3,35,135 partly paid-up Equity Shares aggregating to ₹7,54,05,375. In the interest of the Shareholders, the Company on February 13, 2023 thru email and thru Registered Post on February 10, 2023, issued Final Demand cum Forfeiture Notice - Reminder 1 to the remaining partly paid-up Equity Shareholders who failed to pay the First and Final Call money by Monday, January 2 2023 and granted an additional period of 15 days from Wednesday, February 15, 2023 till Wednesday, March 01, 2023 for the payment of First and Final Call money. Further, pursuant to the Final Demand cum Forfeiture Notice - Reminder 1, the Company received First and Final Call money on 14,803 partly paid-up Equity Shares aggregating to ₹33,30,675.

However, the Company has not received First and Final Call money on 15,726 partly paid-up Equity Shares (due to be received on Wednesday, March 01, 2023). Please note that in accordance with the provisions of Articles of Association of the Company, LOF and pursuant to the approval of the Board of Directors on April 21, 2023, the partly paid-up equity shares of the Company on which the First and Final Call money was not paid till Wednesday, March 01, 2023, stands forfeited and cancelled. This has been informed to the BSE Limited and National Stock Exchange of India Limited on April 21, 2023. Further, the Company has completed dispatch on June 13, 2023 intimating the shareholders regarding forfeiture and cancellation of partly paid-up equity shares due to non-payment of First and Final Call Money.

For Dynemic Products Limited Varsha Mehta Company Secretary and Compliance Officer

Compliance Officer Date: June 14, 2023 (Nodal Officer Place: Ahmedabad

HERITAGE FOODS LIMITED

CIN: L15209TG1992PLC014332 Regd. Office: # H. No.8-2-293/82/A/1286, Plot No: 1286, Road No. 1 & 65, Jubilee Hills,

Amish Shah

Company Secretary and

Hyderabad- 500033 Telangana, India, Tel No: 040-23391221 E-mail: hfl@heritagefoods.in, Website: www.heritagefoods.in

NOTICE TO THE SHAREHOLDERS

Sub: (1) Reminder to claim the dividends remaining unclaimed/unpaid.

the depository by way of corporate action for such transfer.

(2) Transfer of unclaimed equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

(3) Mandatory updation of e-mail, PAN and Bank Details against your holding(s).

NOTICE is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("The Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("The Rules") as amended, all shares in respect of which dividend has not been claimed or paid for seven (7) consecutive years or more by any shareholder(s) shall required to be transferred to the 'Investor Education and Protection Fund' (IEPF).

The Company has sent specific communications to the concerned shareholders at their latest available postal/email address

whose shares are liable to be transferred to IEPF during the financial year 2023-24 pertaining to the financial year 2015-16.

The complete details of the unclaimed/unpaid dividends and the number of share(s) due for transfer are also placed on the

website of the Company at www.heritagefoods.in. The concerned shareholder(s), holding shares in physical form, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them, for the purpose of transfer of shares as above and upon such issue, the original share certificate(s) will stand automatically cancelled and will be deemed non-negotiable. In case the shares are held in demat form and are liable to transferred, to the demat account of IEPF authority, the Company shall inform

The Shareholders may further note that the details uploaded by the company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer as aforesaid. For shares held in demat form, the respective demat account will be debited and such shares, will be transferred to the demat account of the IEPF authority.

Shareholders may kindly note that the due date for claiming divided for financial year 2015-16 is September 24, 2023. All concerned shareholder(s) are requested to make an application to the Company Registrar and Shares Transfer Agents i.e. Kfin Technologies Limited, for claiming unclaimed dividend for the financial year 2015-16. In case no valid claim in respect of unclaimed dividend is received from the shareholders on or before September 24, 2023, the Company shall with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the underlying shares to 'IEPF' Account as per the procedures stipulated in the Rules, without any further notice. Please note that no claim shall be

liable against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF Account.

However the shares and dividends can be claimed back from IEPF Authority in accordance with the procedure and on

submission of documents as prescribed in Rule 7 of the said Rules, for which the details are available at www.iepf.gov.in. As per SEBI circular dated April 20,2018, Shareholders whose ledger folios not mapped with e-mail, PAN and Bank account details are requested to compulsorily furnish the details to the RTA/to the Company for registering the same with respective

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Shares Transfer Agents at Kfin Technologies Limited, (Unit: HERITAGE FOODS LIMITED) Karvy Selenium Tower B, Plot No. 21-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500032, Tel No: 040-67162222, Toll-free-18003454001, E-Mail: einward.ris@kfintech.com or the undersigned at the Company's registered office.

> For HERITAGE FOODS LIMITED Sd/-

UMAKANTA BARIK Company Secretary & Compliance officer M No: FCS - 6317

Place: Faridabad Date: 15/06/2023

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रूती सेंटर, एमआयडीर्स

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

[नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना.

. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असुन ती ''जसे आहे जिथे आहे'', ''जे आहे ते आहे '' आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

		•			•	-		
अ. क्रं.	कर्जदाराचे / सह – कर्जदाराचे / हमीरदाराचे नाव / कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम ₹	आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामत ठेव ₹	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	लिलाव तारीख आणि वेळ		
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)		
1.	श्रीमती निलम व्ही औसरकर (कर्जदाराचे), श्री विलास अनंत औसरकर (सह- कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBVRR00004870401/ LBVRR00004928767	फ्लॅट नं.१०२, पहिला मजला, ई विंग, सेंटोसा पार्क, एकता पार्क्स विले नारंगी बायपास रोड, विकल डोंगरे रोड, ग्लोबल सिटी समोर, विरार पश्चिम, महाराष्ट्र, ठाणे – ४०१३०३. मोजमापित क्षेत्र ३१.४३ चौरस मीटर, कार्पेट + बाल्कनी क्षेत्र ३.२० चौरस मीटर	₹ ३२,४८, २००/- (दि. जून ०८, २०२३ पर्यंत)	₹ ?८,७३, •••/- ₹ ?,८७, ३••/-	२०२३ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	जुलै २८, २०२३ सकाळी ११:०० पासून		
2.	श्रीमती प्रिया प्रथमेश नार्वेकर (कर्जदाराचे), श्री प्रथमेश प्रमोद नार्वेकर (सह– कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBTNE00004774128	पलॅट नं.सी/११, तिसरा मजला, सी.विंग, मधुशिल्प सीएचएसएल, पांडुरंग वाडी, मानपाडा रोड, डॉबिवली पूर्व, सव्हें नंबर ६०/१, महाराष्ट्र, ठाणे– ४२१२०१, मोजमापित क्षेत्र ८३४ चौरस फूट, बिल्टअप क्षेत्र	₹ ६५,८४, ७५५/- (दि. जून ०८, २०२३ पर्यंत)	₹ ५७,८६, ०००/- ₹ ५,७८, ६००/-	जुलै १३, २०२३ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	जुलै २८, २०२३ सकाळी ११:०० पासून		
ऑन	थॉनलाईन क्रिकात गुथायाल क्रिक- (https://disposalbub.com) में नेत्रप्रदेन ग्रीलाशन्य गाग्रहेन क्रिपिटेंड गा ई-क्रिकात							

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक**– (https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड** या ई–लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **दि. जुलै २७, २०२३** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमतावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल.

संभाव्य बोलीदारानी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२** समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) दि. जुलै २७, २०२३ रोजी **संध्याकाळी ०४.००** वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत दि. **जुलै २७, २०२३** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईंटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत <mark>आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी</mark> अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३ येथे **दि. जुलै २७, २०२३** रोजी **संध्याकाळी ५.००** वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्क राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ **''आयसीआयसीआय बँक लिमिटेड ''** यांच्या नावे **मुंबई** येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, ई-लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक लिमिटेडला ७३०४९१५५९४/८४५४०८९३५३ वर संपर्क करा.

कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१. मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड**, यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे.

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे

विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा,https://www.icicibank.com/n4p4s.

दिनांक : जून ^१६, २०२३ ्ठिकाण : मुंबई

ठिकाण : विरार

प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

Public Notice

KOMAL G. CHHABRIA has agreed to sell the Property, more particularly described in the Schedule hereunde written, free from all encumbrances to

respect of the said Property any part thereof by way of sale, inheritance, exchange, mortgage, charge, lease tenancy, license, lien, gift, trust, lispendens, maintenance, possession easement, or otherwise howsoever is requested to make the same known to undersigned at address mentioned below, alongwith necessary document to substantiate such claim/s, within 14 (Fourteen) days, from the publication of this notice, failing which the claim/s if any, of any person/s not lodged within said stipulated period shall be considered as wilfully abandoned waived and given away by said person/s

THE SCHEDULE

Flat No.503, admeasuring 559 sq.ft of carpet area on the Fifth Floor the building known as "MOHINI
TOWERS" constructed on land earing Plot No. 761, CTS No. F-1528 of Village Bandra, Taluka Andheri in the Registration District and Sub-District of Mumbai Suburb situated at T.P.S. III, 5 th Road, Khar (West), Mumbai 400 052 alongwith one car parking space in the building together with Five (5) fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos.61 to 65 vide Share Certificate No.14 issued by Anand Apartments Cooperative Housing Society Limited.

Dated this 16 th day of June, 2023 K. K. RAMANI & ASSOCIATES (Advocates)

Bandra (W), Mumbai - 400 050

PUBLIC NOTICE

of Mr. Shrikrishna Dharap residing at S. No. 2/4, Shri Krishna Nagar, Gundge, Karjat being the owner of Non-Agricultural Land bearing Survey No.2, Hissa No.4 of Village Gundge, Taluka Karjat, District-Raigad, Maharashtra admeasuring 3224.47 sq mtrs. or thereabouts ("said property") as more particularly described in the Schedule hereunder written

Any person, Bank, Non-Banking Financial Institution, or any other entity having any claim, demand, right, benefit or interest in respect of the said property or part thereof by way of assignment, exchange, right, interest, share, sub-lease, tenancy, subtenancy, license, sub-license, mortgage, equitable mortgage, lien, charge hypothecation, encumbrance, covenant, trust, pre-emption, possession, agreement lis pendens, settlement, Memorandum of Understanding/Term Sheet or Promissory Note, Bill of Exchange, Loan Agreement, Corporate Guarantee, Personal Guarantee of any other written understanding or decree or order of any Court of Law, Tribunal, Arbitration or otherwise howsoever is required to make the same known in writing supported by authenticated documents to Mr. Amit Mehta, Advocate & Solicitor, Office No. 5, 1st Floor, Rajabahadur Mansion in Rajabahadur Compound, 32, Mumbai Samachar Marg, Opp. Bombay Stock Exchange, Mumbai - 400 023, mail:adv.amitmehta@gmail.com within a period of Ten (10) days from the date of nublication of this notice, otherwise, I shall proceed to complete the negotiation investigation of title to the said property.

SCHEDULE ABOVE REFERRED TO ('Description of the said property')

All that piece and parcel of Non-Agricultural Land bearing Survey No.2, Hissa No.4 of Village Gundge, Taluka Karjat, District-Raigad, Maharashtra admeasuring 3224.47 sq mtrs. or thereabouts and bounded as follows:

On or towards the North by Ganesh Gaikwad On or towards the South by Raghunath Laxsuman Gaikwad On or towards the East by Mukund Kanitkar by Sonabai Gaikwad

On or towards the West Date: 15th June 2023 Place: Mumbai

ADVOCATE & SOLICITOR AMIT S. MEHTA

Office No.5, 1st Floor, Rajabahadur Mension 32, Mumbai Samachar Marg, Opp. BSE, Fort, Mumbai - 400023

इंडिया एक्ज़िम वेंक India Exim Bank

भारतीय आयात-निर्यात बँक सेंटर वन बिल्डींग, २१वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉंप्लेक्स, कफ परेड, मुंबई-४०० ००५

१.कर्जदारांचे विलफुल डिफॉल्टर्स म्हणून वर्गीकरण करण्याऱ्या समितीने अपराधी

कर्जदार/खात्रीदार/संचालक यांचे विलफुल डिफॉल्टर्स म्हणून वर्गीकरण करण्यासाठी/ शोध घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विलफुल डिफॉल्टर्सच्या दि. जुलै ०१,२०१५ (परिपत्रक)रोजीच्या मास्टर परिपत्रकानुसार प्रक्रिया स्रूक केली होती.

त्यानुसार खालील कर्जदार आणि त्यांचे संचालक आणि खात्रीदार यांना कारणे दाखवा सूचना जारी करण्यात आलेली होती.

पक्षाचे नाव	पक्षाची भूमिका	सीआयएन/ डीआयएन क्र.	एससीएनची तारीख	वैयक्तिक सुनावणीची तारीख
श्रेणुज डीएमसीसी	कर्जदार	लागू नाही	10-11-2021	12-07-2023
श्री स्मित एस कोठारी	संचालक	लागू नाही	10-11-2021	12-07-2023
श्रेणुज अँड कंपनी लि.	खात्रीदार	L99999MH198	10-11-2021	12-07-2023
		2PLC026903		

३.तथापि आरपीएडी/स्पीड पोस्टने वरील पक्षांना पाठवण्यात आलेल्या कारणे दाखवा सूचना न

४. त्या अनुषंगाने वरील कर्जदार, खात्रीदार आणि संचालकानी त्यांना जारी केलेल्या कारणे दाखवा सूचनेच्या प्रती १९-०६-२०२३ ते २१-०६-२०२३ दरम्यान सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ६ दरम्यान सेंटर वन बिल्डींग, २१वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉंप्लेक्स, कफ परेड, मुंबई-४०० ००५ येथील आमच्या मुख्य कार्यालयातून घेऊन जाव्यात ही विनंती करण्यात येते. विलफुल डिफॉल्टर प्रक्रियेसंदर्भातील कोणताही पत्रव्यवहार cbwd@eximbankindia.in वर केला जावा. पर्यायाने संपर्कासाठी आमचा लँडलाईन क्र. ०२२-२२१७२६३२ वापरता येईल.

.वरील परिच्छेद क्र.२ मधील तपशीलात म्हटल्याप्रमाणे वरील पक्षांना वैयक्तिक सुनावणीचीही संधी देण्यात आलेली आहे याची नोंद घेण्यात यावी. सदर घटनेत वरील पक्षांनी जर कारणे दाखवा सूचनेच्या प्रती घेतल्या नाहीत किंवा वैयक्तिक सुनावणीस हजर राहिले नाहीत तर परिपत्रकाप्रमाणे कर्जदार, त्यांचे संचालक आणि खात्रीदार यांना विलफल डिफॉल्टर्स असे वर्गीकृत केले जाऊ शकने

ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी

सांकेतीक ताबा

दिनांक

९/६/२०२३

दिनांक

२२.०८.२०२२

सही/– अधिकृत अधिकारी

महिंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स लि.

दिनांक: १६.०६.२०२३

👝 इंडिया एक्जिम वैंक ▶ Índia Exim Bank

भारतीय आयात-निर्यात बँक सेंटर वन बिल्डींग, २१वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉंप्लेक्स, कफ परेड, मुंबई-४०० ००५

जाहीर सूचना

१.कर्जदारांचे विलफुल डिफॉल्टर्स म्हणून वर्गीकरण करण्याऱ्या समितीने अपराधी कर्जदार/खात्रीदार/संचालक यांचे विलफुल डिफॉल्टर्स म्हणून वर्गीकरण करण्यासाठी/ शोध घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विलफुल डिफॉल्टर्सच्या दि. जुलै ०१,२०१५ (परिपत्रक)रोजीच्या मास्टर परिपत्रकानुसार प्रक्रिया सुरू केली होती.

.त्यानुसार खालील कर्जदार आणि त्यांचे संचालक आणि खात्रीदार यांना कारणे दाखवा सूचना जारी करण्यात आलेली होती.

पक्षाचे नाव	पक्षाची भूमिका	सीआयएन/ डीआयएन क्र.	एससीएनची तारीख	वैयक्तिक सुनावणीची तारीख		
श्रेणुज अँड कंपनी लि.	कर्जदार	L99999MH198 2PLC026903	11-01-2021	12-07-2023		
श्री. शोबासिंग राजारामसिंग ठाकूर	संचालक	00001466	11-01-2021	12-07-2023		
श्री. निहार पारीख	संचालक	00001461	11-01-2021	12-07-2023		
3 तथापि आरपीएडी /स्पीड पोस्टने वरील पक्षांना पाठवण्यात आलेल्या कारणे दाखवा सचना न						

पोहोचता परत आलेल्या आहेत

. त्या अनषंगाने वरील कर्जदार, खात्रीदार आणि संचालकानी त्यांना जारी केलेल्या कारणे दाखवा सूचनेच्या प्रती १९-०६-२०२३ ते २१-०६-२०२३ दरम्यान सर्व कार्यालयीन कामकाजाच्या . दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ६ दरम्यान सेंटर वन बिल्डींग, २१वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर काँप्लेक्स, कफ परेड, मुंबई-४०० ००५ येथील आमच्या मुख्य कार्यालयातून घेऊन जाव्यात ही विनंती करण्यात येते. विलफूल डिफॉल्टर प्रक्रियेसंदर्भातील कोणताही पत्रव्यवहार cbwd@eximbankindia.in वर केला जावा. पर्यायाने संपर्कासाठी आमचा लॅंडलाईन क्र. ०२२-२२१७२६३२ वापरता येईल.

. वरील परिच्छेद क्र.२ मधील तपशीलात म्हटल्याप्रमाणे वरील पक्षांना वैयक्तिक सुनावणीचीही संधी देण्यात आलेली आहे याची नोंद घेण्यात यावी. सदर घटनेत वरील पक्षांनी जर कारणे दाखवा सूचनेच्या प्रती घेतल्या नाहीत किंवा वैयक्तिक सुनावणीस हजर राहिले नाहीत तर परिपत्रकाप्रमाणे कर्जदार, त्यांचे संचालक आणि खात्रीदार यांना विलफूल डिफॉल्टर्स असे

ठिकाण: मुंबई दिनांक: १६.०६.२०२३

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large that my clients 1) Shri. Rajkumar G. Khushalani.

2) Shri. Rocky Rajkumar Khushalani and 3) Shri Rohit Gul Vatiani, the intended incoming partners (hereinafter referred to as "the intending incoming partners") of JBR Relators LLF (hereinafter referred to as the "said firm") have negotiated with the existing cum retiring partners of said firm viz 1) Mr. Jiten Hasmukh Dedhiya, 2) Mr. Bhavesh Savjibhai Sandha and 3) Mr. Rajesh Aasdhir Nisar for the procurement of said firm and based on such mutual negotiations the existing cum retiring partners of the said firm have agreed to admit the intended incoming partners in the JBR Realtors LLP. Concurrently the intended incoming partners have also agreed to acquire 100% stake in the said firm by way of executing and entering into Admission cum Retirement of Partnership deed on or before 25.06.2023

The intended incoming partners are hereby publicly declaring that they have agreed to undertake the redevelopment project of Padmavatidevi Co-operative Housing Society Ltd. which has been earlier carried out by the existing cum retiring partners of the said firm, upon settled terms and conditions agreed between both the parties.

The existing cum retiring partners of JBR Realtors LLP with their own accord are only Individually liable and responsible for their own acts, deeds, things in present and in future and the intended incoming partners are not at all liable or responsible for any claims, interest, entitlements and liabilities of the existing cum retiring partners.

ALL THE CONCERNED PERSONS TAKE NOTICE THAT the liabilities of existing cum retiring partners of JBR Realtors LLP and/or monetary transactions, if any, entered into between existing cum retiring partners of JBR Realtors LLP with any third parties, on or before their Retirement, shall not be binding upon the intended incoming partners of the said firm in any manner whatsoever.

THEREFORE ANY MEMBER of Public or any Authority, having any Objection, Claim or interest against the said retiring partner and/or the society in any manner howsoever and whatsoever should Intimate the same to the Undersigned with Legitimate Documentary Evidences at the Address Flat 101, 1st floor, Pumima C.H.S.L, Building No. 3, Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai 400 083, within 7 (Seven) DAYS From the Date of Publication hereof, Failing which My Clients (Incoming Partners) will Complete the Deal on agreed terms and conditions and will Proceed Further towards the redevelopment, Ignoring any such Claims or Proceedings or Objections (if any) and will have Reason to believe that any such Legitimate Claim (s) IF ANY are Waived or Abandoned.

Date: 16/06/2023 Place : Mumbai

Chandrashekhar Pal **Advocate High Court of Bombay** 604, Omprakash Arcade, Near Ambedkar Garden. Chembur, Mumbai - 71

आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

सार्वजनिक सुचना

ाराष्ट्र (मुंबई) मध्ये प्रकाशित जाहीरातीचा संदर्भ. सदर १९ जून, २०२३ रोजी आयसीआयसीआ

अंतर्गत कर्जदाराचे नाव १: फ्री प्रेस जर्नल (इंग्रजी) आणि नवशक्ती (मराठी) आणि मुंबई (महाराष्ट्र)

आणि मुंबई (महाराष्ट्र) मधील नारायणलाल नेमारमन प्रजापती, एलएएन क्र

एलएचएमय्एम००००१२४४६०७. निरिक्षणाची तारीख आणि वेळ १९ जुलै, २३, स. ११-द्. ३

च्या ऐंबजी १९ जून, २३, स. ११-दु. ३ असे वाचणे आवश्यक आहे आणि लिलावाची तारीख

आणि वेळ २९ जुलै, २३ दु. २ - दु. ३ <mark>च्या ऐंवजी २९ जून, २३, दु. २- दु. ३</mark> असे वाचणे आवश्यव

अंतर्गत कर्जदाराचे नाव २: फ्री प्रेस जर्नल (इंग्रजी) आणि नवशक्ती (मराठी) आणि मुंबई (महाराष्ट्र)

एलएचव्हीएसआय००००१३१४०२६. निरिक्षणाची तारीख आणि वेळ १९ जुलै, २३, स. ११-द्.

३ <mark>च्या ऐंवजी १९ जून, २३, स. ११-द. ३</mark> असे वाचणे आवश्यक आहे आणि **लिलावाची तारी**ख

भाणि वेळ २९ जुलै, २३ दु. २ – दु. ३ च्या ऐंवजी २९ जून, २३, दु. २– दु. ३ आणि राखीव किंमत

मिळकत २४,६४,९६८/ – च्या ऐवजी क्र. १ करिता रु. १२,३२,४८४/ – मिळकत क्र. २ करिता

ा<mark>खीव किंमत रु. १२,३२,४८४/–</mark> असे वाचणे आवश्यक आहे. **आणि इअर रक्कम रु**.

२,४६,५००/- च्या ऐंवजी मिळकत क्र. १ करिता रु. १,२३,२५०/- आणि मिळकत क्र. २

अंतर्गत कर्जदाराचे नाव ३: फ्री प्रेस जर्नल (इंग्रजी) आणि नवशक्ती (मराठी) आणि मुंबई (महाराष्ट्र)

आणि मुंबई (महाराष्ट्र) मधील नारायणलाल नेमारमन प्रजापती, एलएएन क्र

च्या ऐंवजी १९ जून, २३, स. ११-दु. ३ असे वाचणे आवश्यक आहे आणि लिलावाची तारीख

आणि बेळ २९ जुलै, २३ दु. २ - दु. ३ च्या ऐंवजी २९ जून, २३, दु. २ - दु. ३ असे वाचणे आवश्यक आहे आणि दिनांक ११ जून, २०२३ रोजीच्या स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता उल्लेखित जेथे कुठे नमुद

कृपया नोंद घ्यावी की, दिनांक ११ जून, २०२३ रोजीच्या सूचनेत उल्लेखित मजकूर लागु राहील आणि

एसएचआर००००८२८९४०. निरिक्षणाची तारीख आणि वेळ १९ जुलै, २३, स. ११–दु. ३

आणि मुंबई (महाराष्ट्र) मधील संतोष रघुनाथ कांबळे,

शाखा कार्यालय: १ला मजला, कार्यालय क्र

पीओ२/१४७, हार्मोनी प्लाझा, एसबीआय समोर बोयसर, जिल्हा पालघर-४०१५०१

प्राधिकत अधिकारी

FICICI Home Finance

चएफसी द्वारे स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना,

करिता रु. २.४६.५००/ – असे वाचणे आवश्यक आहे.

कोणताही बदल नाही.

दिनांक : १६ जून, २०२३

ठिकाण : पालघर, सोलापर

सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, सागर तरंग को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, ही महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था कायदा, १९६० अतर्गत स्थापन झालेली नोंदणीकृत संस्था, जिचा नोंदणी क्रमांक बीओएम/एचएसजी/पश्चिम/७२६९ ऑफ १९८२ असा आहे आणि नोंदणीकृत कार्यालय भूखंड क्र. २४, सीटीएस क्र. १०६७, पिकनिक कॉटेज, जे. पी. रोड, वर्सोवा, अधेरी (प) मुंबई - ४०००६१ असा आहे (''सस्था''), ती मौजे वर्सोवा, तालुका अधेरी, मुंबई येथील भूखंड क्र. २४, ज्याचा संबंधित सीटीएस क्र. १०६७, १०६७/१ ते १०६७/५ मधील सर्वेक्षण क्र. ८२ असलेल्या २४५३.६६ चौरस मीटर (अभिहस्तातरण करारानुसार) आणि २३५७ १० चौरस मीटर (मालमत्ता नोंदणी पत्रकानुसार) क्षेत्रफळ असलेल्या जिमनीची, तिच्यावर उभ्या आसलेल्या 'सागर तरग' ह्या इमारतीसह (''इमारत'') (यानतर जिचा उल्लेख एकत्रितपणे ''सदर मालमत्ता'' असा केलेला आहे) पूर्णपणे मालक आहे.

सदरची जमीन ही यापूर्वी होरायझन कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (''होरायझन'') यांच्या मालकीची होती आणि होरायझनने सदर जमिनीवर इमारत बाधून त्यातील वास्तुची विक्री खरेदीदारांना केली होती. या इमारतीला सक्षम प्राधिकरणाकडून दिनांक २ ऑक्टोबर १९८० रोजी भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले होते. खरेदीदारानी सदर संस्थेची स्थापना २२ ऑक्टोबर १९८२ रोजी केली.

सब-रजिस्टार ऑफ ॲश्युअरन्सेस याच्या कार्यालयात अनु क्र. बीडीआर-४/१५७८/२०१२ अंतर्गत दिनाक २२ नोव्हेंबर २०११ रोजीच्या कन्व्हेयन्स डीड अनुसार, होरायझनने सदर मालमत्ता सस्थेच्या नावे अभिहस्तातरण करून हस्तातरित केली होती.

होरायझनने सदर मालमत्ता तिच्यावरील बाधकामासह, सागर तरंग को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडला अभिहस्तातरित करताना अशी पृष्टी केली आहे की सदर मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा धारणाधिकार/तारण/दावा अस्तित्वात नाही. होरायझनच्या म्हणण्यानुसार, जेव्हा इमारतीचे बांधकाम सुरू होते तेव्हा या जिमनीवर कर्ज होते. परतु सदर तारणाची/कर्जाची सपूर्ण परतफेड व्याजासह दिनांक २७ सप्टेंबर १९७५ रोजी (म्हणजेच सुमारे ४८ वर्षांपूर्वी) केलेली होती आणि सोसायटीकडे अन्यथा सदर भूखडाची पूर्ण मालकी आहे. याबाबतची घोषणा होरायझनने त्याच्या दिनाक ४ फेब्रुवारी २०१२च्या घोषणपत्रात केलेली आहे.

दिनांक २ ऑक्टोबर १९८० रोजीचे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यापासून संस्थेकडे /रहिवाशांकडे सदर संस्थेवर आणि / किंवा सदर मालमत्तेवर धारणाधिकार/तारण/दावा याच्या बाबतीतील कोणताही दावा/वाद, कोणतीही कायदेशीर संस्था/संस्था/न्यास/व्यक्ती याच्याकडून प्राप्त झालेला नाहीए.

याद्वारे सर्वसाधारण जनतेस सूचना देण्यात येते की, सदर कर्ज/तारण यांच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीचा/संस्थेचा कोणताही दावा असल्यास तिने त्यासंबंधीची लेखी सूचना व त्यासोबत त्यासाठीचे कगदोपत्री पुरावे, खाली सही करणाऱ्यांच्या १४, १ला मजला, ओरिएंटल बिझिनेस प्रिमायसेस, १४ , राजा बहादूर मॅन्शन, अबालाल दोशी मार्ग, बीएसईजवळ, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथील कार्यालयात ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत पाठवून तिची एक प्रत shashankbrd@gmail.com आणि sagartarangchs@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवून देणे आवश्यक आहे. असे न केल्यास, अशा प्रकारचा कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि तो सोडून दिलेला आहे/त्याचा त्याग केलेला आहे असे समजण्यात येईल.

सागर तरंग को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड करिता,

हस्ताक्षर/-अधिवक्ता शशाक पी. बोराडे, शशांक पी. बोराडे अँड असोसिएटस दिनाक १६ जून २०२३

STERLING & WILSON

स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनरजी लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: युनिव्हर्सल मॅजेस्टिक, 9 वा मजला, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर (पश्चिम)

मुंबई - 400043 दूरध्वनी क्र: (91-22) 25485300 | फॅक्स: (91-22) 25485331 सीआयएन: एल७४१९९९एमएच२०१७पीएलसी२९२२८१ इमेल: ir@sterlingwilson.com | वेबसाईट : www.sterlingandwilsonsre.com

स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडच्या भागधारकांनी कृपया लक्ष द्यावे **स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडच्या** (''कंपनी'') सभासदांची 6 वी

वार्षिक सर्वसाधारण सभा **(''एजीएम'') गुरुवार, 13 जुलै, 2023 रोजी दुपारी 2.00** वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हिसी'') / अन्य दृक श्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'') यांद्वारे कंपनी कायदा, 2013 च्या सर्व लागू तरतुदी व त्याअंतर्गत बनविलेले नियम आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूचीबद्धता बंधने व प्रकटन आवश्यकता) अधिनियम, 2015 ('सेबी सूचिबद्धता अधिनियम') सहवाचिता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (''सेबी'') यांच्याद्वारे जारी करण्यात आलेली सर्व परिपत्रके यांच्या अनुपालनार्थ एजीएम बोलाविणाऱ्या सूचनेत नमूद केलेल्या कामकाजाकरिता आयोजित करण्यात आली आहे. एजीएमची सूचना व आर्थिक वर्ष 2022-23 साठीची स्वतंत्र व एकत्रित वित्तीय विवरणे यांसह लेखा परीक्षकांचा अहवाल, मंडळाचा अहवाल आणि त्यासह जोडावयाचे अन्य आवश्यक दस्तऐवज कंपनीद्वारे अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यात येतील ज्यांनी आपले इमेल आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटसकडे (''डिपी'') किंव कंपनीकडे किंवा कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट (''आरटीए''), लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे नोंदविलेले आहेत. एजीएमची सूचना व उपरोल्लेखित दस्तऐवज कंपनीची वेबसाईट <u>www.sterlingandwilsonre.com</u> येथे व कंपनीचे समभाग जेथे सूचीबद्ध आहेत अशा स्टॉक एक्सचेंज वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड (''बीएसई'') व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (''एनएसई'') यांच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> या वेबसाईटवर आणि एनएसडीएल'' यांच्या वेबसाईटवर <u>www.evoting.nsdl.com</u> येथे देखील उपलब्ध असतील.

कंपनीच्या ज्या सभासदांनी अद्याप आपले इमेल पत्ते नोंदविलेले नाहीत ते खाली दिलेल्या

सूचनाय पालन करून त नादवू शकतात:						
सभासदांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या संबंधित						
डिपॉझिटरी पार्टीसिपंट्सकडे (''डिपी'') त्यांच्या संबंधित						
डिपीने विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून आपले इमेल						
पत्ते नोंदवावेत.						
सभासदांना विनंती आहे की त्यांनी कंपनीकडे आणि/किंवा						
आरटीएकड <u>ir@sterlingwilson.com</u> आणि/ किंवा						
rnt.helpdesk@linkintime.co.in येथे आपले नाव, डिपी						
आयडी व क्लायंट आयडी नमूद केलेले इ-मेल पाठवून						
आपले इमेल पत्ते नोंदवावेत.						

एजीएममध्ये सहभागी होणे व इ-मतदानाद्वारे आपले मत (मते) देण्याची पद्धती:

व्हिसी/ ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याची व दूरस्थ इ-मतदान (''दूरस्थ इ-मतदान'') सह मत देण्याची पद्धती यांची सविस्तर प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत नमूद केली आहे, जी सभासदांना ईमेलद्वारे पाठविण्यात येईल. एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या ज्या सभासदांनी आपले मत दूरस्थ इ-मतदानाद्वारे दिलेले नसेल ते एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देखील आपले मत देऊ शकतील. ज्या सभासदांनी आपले इमेल आयडी नोंदविलेले नसतील ते देखील एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात आणि एजीएमच्या सूचनेत नमूद केलेली प्रक्रिया अनुसरून आपले मत देऊ शकतात.

सभासदांना विनंती आहे की त्यांनी एजीएमच्या सूचनेत दिलेल्या सूचना लक्षपूर्वक वाचाव्यात.

ठिकाण: मंबई

दिनांक: 15 जून,2023

अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड करिता स्वाक्षरी / -

जगन्नाधा राव सीएच.व्ही. कंपनी सचिव

दिनांक : १२.०६.२०२३

our clients. Any person/s having any claim/s i

(The said Property)

118, Ramani Villa, 1 st Road, T.P.S. IV

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

विरार शाखा: ३रा मजला, संदीप हाऊस, तिरुपती नगर, फेज-१, रॉयल ॲकॅडिमिक स्कूलसमोर, विरार (पश्चिम)-४०१३०३. दूर : ०२५०–२५०५२२२, २५०६५६५, २५०७००३. कॉर्पोरेट कार्यालय / मुख्य कार्यालय : जीआयसीएचएफएल, नॅशनल इन्शुरन्स बिल्डिंग, ६वा मजला, जे. टी. रोड, ॲस्टोरिया हॉटेलच्या पुढे, चर्चगेट, मुंबई, ४०० ०२० दूर.: (०२२) २२८५ १७६५ / ६६ /६७ ईमेल: Corporate@gichf.com वेबसाईट: www.gichfindia.c

प्रत्यक्ष कब्जाचे प्रकाशन सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये नियम ८ च्या उप-नियम (१) अन्वये

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार यांनी जीआयसीएचएफएलचे प्राधिकृत अधिकारी म्हणून त्यांच्या मागणी सूचनेन्वये, सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये खालील नावाच्या तुम्ही/कर्जदार यांना संबंधित तारखांच्य प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत थकीत रकमेची देय काण्यास बोलाविले. निर्धारित वेळेत सदर थकिताचे देय काण्यात तुम्ही असमर्थ ठरले, त्याने जीआयसीएचएफएल ने सरफैसी ॲवर, २००२ च्या कलम १३ च्या उप–कला

अ. क्र.	कर्जदार आणि सह कर्जदाराचे नाव/ कर्ज फाईल क्र./ शाखा नाव	गहाण मिळकतीचा पत्ता	मागणी सूचनेप्रमाणे एकुण थकबाकी	मागणी सूचनेच्या जारीचा दिनांक	प्रत्यक्ष कब्जा सूचना जारीची तारीख
१	विद्याभुषण महानलाल जयस्वाल (अर्जदार) आणि	ग्रीन पार्क ऑर्किड बिल्डिंग, घर क्र.: डी १०५, मजला क्र.: १ला, स्ट्रीट नाव:	₹.	२५.०१.२०२०	१३.०६.२०२३
	संगीता विद्या जयस्वाल (सह-कर्जदार)	कुरगाव, सेक्टर वॉर्ड क्र.: कुरगाव, लॅण्डमार्क: ग्रीन पार्क, गाव: कुरगाव, स्थळ:	१७,३३,४०५/-		
	एमएच०३४०६१०००८४२१/ विरार शाखा.	भाईंदर पूर्व, तालुका: वसई, राज्य: महाराष्ट्र, पिनकोड: ४०११०५.			

पढे. सदर सचनेद्वारे कर्जदाराना कळविण्यात येते की. जीआयसीएचएफएल सएफैसी ॲक्ट २००२ आणि त्याच्या नियमान्वये परविलेल्या पद्धतीचा अवलंब करेल आणि/किंवा मिळकत निकाली काढेल कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील उद्घेखित मिळकती/तारण मत्ता किंवा त्याच्या कोणत्याही भागासह कोणताही व्यवहार करु नये आणि मिळकत/तारण मत्ताशी करण्यात येणारा कोणताही व्यवहार जीआयसीएचएफएलच्या पूर्ण देयापर्यंत त्यावरील पुढील व्याजासह देय असणाऱ्या मिळकत/तारण मत्ताच्या सापेक्ष वरील नमूद रकमेकरिता भाराअधीन राहील.

तारण मत्तेच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतदिन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.सार्ठ दिनांक: १६.०६.२०२३

महिंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स लि.

रजि. कार्यालय : महिंद्रा टॉवर्स, पी.के. कुर्ने चौक, वरळी, मुंबई क्षेत्रिय कार्यालय : कल्याण

ताबा सूचना

आर्थिक मालमत्तेच्या सेक्युरिटायझेशन ॲंग्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट ॲंग्ड एन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत अंमलबजावणी

ज्या अर्थी खालील सही करणार **महिंदा रूरल हार्कासँग फायनान्स लि.**, याचे अधिकृत अधिकारी यानी दि सेक्युरिटायझेन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ मधील कायद्याचे कलम १३(१२) व नियम ८ व ९ सह वाचून त्या अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खालील ऋणको / जामीनदार यांना मागणी नोटीस पाठकून त्यांनी मागणी नोटीस मधील नमुद रक्कम व त्यावरील पुढील व्याज, आकस्पिक खर्च, दंड इत्यादीसहीत त्यांना नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसाचे आत भरणेस कळविले होत ,उपरोक्त नोटीसप्रमाणे मागणी केलेली रक्कम मुदतीत भरण्यास कर्जदार यानी कसूर केलेली आहे. त्या अर्थी, कर्जदारास व तमाम जनतेस कळविण्यात येते की, खाली सही करणार अधिकृत अधिकारी यानी खालील परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतीचा उपरोक्त कायद्याचे कलम १३(४) नियम ८ व ९ वाचून त्या अन्वये प्राप्त अधिकारानुसार खालील नमूद तारखेस **सांकेतीक ताबा** घेतला आहे.सबब विशेषतः कर्जदार व तमाम जनतेस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमुद केलेल्या मिळकतीबाबत कोणीही, कसल्याही प्रकारचा व्यवहार करू नये. याउपर कोणीही सदरील मिळकतीबाबत व्यवहार केल्यास तो व्यवहार महिंदा **रूरल हाऊसिंग फायनान्स लि.**

अचल मालमत्तेचे विवरण

तारण मालमत्तेचे विवरण आणि क्षेत्र

फिनोन क्रमांक रेकॉर्डवरील चतःसिमेच्या आतील मिळकत कर्जदार: तारा पनालाल सेठ, सोनी ताराचद फ्लॅट क्र. ३०३ तिसरा मजला ए विंग मानस कॉम्प्लेक्स ग्रामपचायत 845552-२००४२५४ XSEMKLY007 सेठ, खोली क्रमांक ०४ प्यारेलाल यादव चाळ घर क्र.१४८०/१७ एस क्र. ९२ हिस क्र. ५,६,१२,१३,१४ मौजे 24346-कल्हे,ता भिवडी ठाणे ताटल बाधकाम क्षेत्र ६४५ चौ.मि. चतुसीमा पर्व – फ्लॅट कमांक ३०४) पश्चिम: पायऱ्या उत्तर: पॅसेज दक्षिण भिंत KALYAN ठाणे पश्चिम, महाराष्ट –४००६०६

ठिकाण : कल्याण दिनाक : १४ ०६ २०२३

Pup Pup

यांचा खालील नमद रक्कम आणि त्यावरील व्याज व इतर खर्चाच्या बोजासहीत असेल

कर्जदार / जामीनदाराचे नाव

पंजाब नैशनल बैंक punjab national bank

(मजकूरात सदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

सर्कल सस्त्र ठाणे पीएनबी प्रगती टॉवर, १ ला मजला, प्लॉट सी-९, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई

कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना ६० दिवसांची सूचना

एनपीए तारखेरोजीस एनपीए सचना जारी केल्याच्या एनपीए दिनांक तारण मत्ता/+थावर मिळकर्तीचे

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) अन्वये सचन ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी पंजाब नॅशनल बँक, सर्कल सस्त्र, ठाणे सर्कलचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २०० अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील दिलेल्या तपशिलानुसार संबंधित सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात संबंधित मागणी सचनेत नमद केलेली रक्कम अदा करण्यासाठी येथील खालील सचीबध्द कर्जदार/हमीदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांना बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सचना जारी

वरील संबंधात सदर कर्जदार/हमीदार/गहाणदारांद्वारे निष्पादित केलेला कर्ज करार आणि काहि असल्यास इतर दस्तावेज/लिखित सहवाचता वसुली आणि/र्किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत खालील नमुद संबंधित तारखेपासून सदर मागणी सूचनेतील तपशिलनुसार संविदात्मक दराने पुढील व्याजासह एकत्रित त्यांच्या संबंधित नावासमोर येथे खालील नमुद केलेली रककम सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसात पंजाब नॅशनल बँकेला अदा करण्यासाठी कर्जदार/हमीदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे.

अ. क्र.	कजदार/हमादार/ कायदेशीर वारस/ कायदेशीर प्रतिनिधी/ गहाणवटदाराचे नाव	खात क्रमाक घेतलेली सुविधा मर्यादा (रु लाखात) व्याजाचा दर*	एनपाए तारखराजास उर्वरीत थकबाकी एनपीए (मुद्दल + व्याज)	एनपाए तारखेपासून ते सूचनेच्या तारखेरोजीस व्याज	सूचना जारा कल्याच्या तारखेस एकूण थकबाकी (काहि असल्यास जमा आणि खर्चाच्या निव्वळ)	एनपाए ादनाक मागणी सूचना दिनांक	तारण मत्ता/स्थावर ामळकताच वर्णन
(y)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)	(एच)
مر	श्री. राजेंद्र रामावतार पारीक (प्रोप्रा. जगदंबा टाईल्स कॉर्पोरेशन) श्री. रामावतार एस. पारीक (हमीदार/गहाणदार)	०२९५४०११०००२८४ सीसीओटीएच रु. ७०,००००/- १ वर्ष एमसीएलआर + १.७ म्हणजेच ९.६%	रु. ७२,५०,४५६.८४	रु. २५,५४,६५५.००	रु. १,०२,१६,८६०.८४ + पुढील व्याज आणि ०१.०५.२०२३ पासून प्रभार	३१.०३.२०२१ ३१.०५.२०२३	१. स्टॉकचे जंगमगहाण २. बूक डेप्थचे जंगमगहाण ३. शॉप क्र. ०६, मधुसुदन टॉवर, कत्याण मोहाने रोड, शहाड स्टेशन जवळ, शहाड (पश्चिम), कत्याण ४२१३०१
?	श्री. दीपक बलदेव गुंडीअल आणि श्री. करण दीपक गुंडीअल	६०९८००९३००००२७४ ओडीआयपीआर इ. २५,००,०००/ - १ वर्ष एमसीएलआर + २.७५% म्हणजेच ११.२०%	इ. २१,३८,२६८.००	ह. ५४,१५२.००	रु. २१,९२,४२०.०० + पुढील व्याज आणि ०१.०२.२०२२ पासून प्रभार	३०.११.२०२१ ०८.०२.२०२२	बीके क्र. १६३८/ खोली क्र. ३, सेक्शन २८ सी रॉक पॅलेस उल्हासनगर ठाणे ४२१००४
		६०९८००RF०००००४५ आरएफआयटीएल	रु. ४,१२,२४०.००	रु. १०,६७९.००	रु. ४,२२,९१९.०० + पुढील व्याज आणि ०१.०२.२०२२ पासून प्रभार	३०.११.२०२१ ०८.०२.२०२२	_
		आरएकआवटाएल इ.४,०९,२५६/- १०.१५%				٥٥.٥٢.٢٥٢٢	
æ	श्रीम. ज्योती मनोज कुमार संत सिंग (प्रोप्रा. मे. ज्योत बिल्डकॉन) श्री. मनोज कुमार सिंग (हमीदार)	४७७००८७०००४१६ ক্যা क्रेडीट হ. ३०,००,००० १०.५५%	ह. २५,४२,६२८.८ ०	ह. ४,६९,५११.००	रु. ३०,११,२३९.८० + पुढील व्याज आणि ०१.०६.२०२३ पासून प्रभार	०२.०१.२०२२ १२.०६.२०२३	१. प्राथमिक तारण: इमारत मटेरिअलचे स्टॉक २. एकत्रित तारण: शॉप क्र. १, तळमजला, दीपक च्योती हाईट्स सर्ल्हे क्र. १०८, हिस्सा क्र. ४/ए, गाव टेमघर, भिवंडीचे समतुल्य गहाण

हमें /व्याज/मृहल कर्जाचा परतावा न केल्यामुळे खाते हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गट्य कतत्वानुसार रकाना (जी) मध्ये नमृद तारखेस नॉन परफॉर्मिंग ॲसेटस म्हणन वर्गीकत करण्यात आले आहे. आम्ही रकाना (जी) मध्ये नमूद तारखेस वरील सुविधेच्या अंतर्गत संपूर्ण थकबाकीसह एकत्रित च्याज आणि इतर थकीत प्रभाराची मागणी/परत मागवित आहोत. आम्ही रकाना (जी) मधील तारखेस हमीला आवाहन करीत आहोत. बँकेला थकीत रक्रम ही संपूर्ण प्रदानापर्यंत पुढील व्याजासह रकाना (एफ) मध्ये (यानंतर ''तारण कर्ज'' असा उद्घेख) नमूद केलेली आहे. वरील सुविधेच्या अंतर्गत थकबाकी सुरक्षित करण्यासाठी कर्जदार/गहाणवटदार यांनी रकाना (एच) मध्ये नमूद मिळकती/मत्ताच्या संदर्भात इतर बार्बीसह तारण हितसंबंध निर्माण केलेले आहेत. आम्ही याद्वारे सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात (साठ दिवसांत) संपूर्ण प्रदानापर्यंत संविदात्मक दराने पुढील व्याजासह रकाना (एफ) मध्ये नमद केलेली रक्कम अदा करण्यासाठी कर्जदार, हमीदार यांना यादारे बोलाविणे करीत आहोत. कसर केल्यास कायद्यान्वये उपलब्ध बँकेचे इतर हक्क वापरण्याच्या व्यतिरिक्त बँक **सिक्यरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्टक्शन ऑण** फायनान्त्राअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ''ॲक्ट'' असा उल्लेख) च्या कलम १३(४) अंतर्गत दिल्यानुसार कोणत्याही किंवा सर्वे अधिकाराचा वापर करण्यास इच्छुक आहे बँकेद्वारे सक्तवसुली करण्यासाठी इच्छुक तारण मत्ता आणि जर कर्जदार/गहाणवटदार यांनी तारण कर्ज प्रदान केले नाही त्यांचा तपशिल रकाना (एच) मध्ये नमूद केलेला आहे. **कर्जदार/गहाणवटदारांचे लक्ष तारण मत्ता** विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे. कृपया सूचना घ्यावी की, ॲक्टच्या कलम १३(१३) नुसार सदर सूचना प्राप्त झाल्यानंतर कर्जदार/गहाणवटदार बँकेच्या लेखी पूर्व सहमतीशिवाय वरील उल्लेखित कोणतीही तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने (कामकाजाचा सर्वसाधारण भाग वगळून) हस्तांतर करू शकत नाही. कर्जदार/गहाणवटदार यांना ही सुद्धा सूचना देण्यात येते की सदर ॲक्ट अंतर्गत सदर वैधानिक निशेधाज्ञा/प्रतिबंधाचे कोणतेही हा एक गुन्हा आहे. जर कोणत्याही कारणामुळे तारण मत्ता व्यवसायाच्या ओघात विकली गेली किंवा भाडेपट्ट्याने दिली तर विक्री प्रक्रिया किंवा वसूल झालेली रक्कम बँकेकडे भरणा/जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार/गहाणवटदार यांनी अशी रोकड/उत्पन्नाचा योग्य हिशोब ठेवायचा आहे. आम्ही **इतर तारण मत्तांच्या सक्तवस्**लीचा आमचा हक राखून ठेवत आहोत. कृपया सदर सूचनेच्या अंतर्गत मागणीचे पालन करावे आणि सर्व अप्रिय घटना टाळाव्यात. अनुपालन न केल्यास आवश्यक कार्यवाही करण्यात येईल आणि कर्जदार/गहाणवटदार हे सर्व खर्च आणि परिणामांकरित

सदर सुचना ही डीआरटी/न्यायालय, जसे असेल तसे यांचेसमोर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी बँकेला बाधा येऊ न देता जारी केली आहे. सदर सुचना ही डीआरटी/न्यायालयासमोर प्रलंबित खटला/वादामधील बँकेच्या हकाल

बाधा येऊ न देता जारी केली आहे.

पंजाब नॅशनल बँक करीत सही/-प्राधिकृत अधिकार्र